



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LTD.

CIN: L24100MH1993PLC071376

(A Government of India Recognised Export House)

An ISO 9001:2008 & 14001:2004 Certified Company

Office No. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan,
Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063, India.

Tel.: + 91 22 4270 2525 • Fax: + 91 22 2850 4242

email: info@shreepushkar.com. Website: www.shreepushkar.com

Date: 5th November, 2020.

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051.

BSE Limited,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

Respected Sir/ Madam,

**Subject: Disclosure of Events or Information relating to Publication of Board Meeting
Notice for the quarter and half year ended 30th September, 2020.**

**Ref : Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited
Scrip Code: 539334 Scrip Id: SHREEPUSHK**

With reference to above captioned subject matter and pursuant to Reg.30 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015, we would like to disclose you that the Notice calling Board Meeting for the quarter and half year ended 30th September, 2020 of the Company has been published in the newspapers.

We enclose herewith the copies of the Notice calling Board Meeting published in "Business Standard" (English Newspaper) and "The Global Times" (Marathi Newspaper) on 4th November, 2020 for the Board Meeting of the Company.

You are requested to arrange and bring this to notice of all stakeholders. Please take the same on record and oblige.

Thanking you.

On behalf of the Board of Directors of;

For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited


Punit Makharia
Managing Director
Din No.01430764.



Place: Mumbai



Unit I : B -102/103, MIDC Lote Parshuram, Taluka Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.
Tel: + 91 2356 272718, 272625 • Fax: + 91 2356 272625

Unit II : D-25, MIDC Lote Parshuram, Taluka Khed, Dist. Ratnagiri, Maharashtra, India.
Tel: + 91 2356 272255 • Fax: + 91 2356 273255

www.shreepushkar.com



घोडबंदरचा प्रवास तापदायक मेट्रोच्या कामांचे अडथळे, त्यात सेवारस्त्यांची दुर्दशा

ठाणे : कोटग्रवधी रुपयांचे गृहप्रकल्प आणि मोठ्या विकास प्रकल्पांची होत असलेली पायाभरणी यामुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या घोडबंदर मार्गावरील प्रवास मात्र येथील रहिवाशांसाठी दिवसेंदिवस तापदायक ठरू लागला आहे. मेट्रोची कामे आणि सेवारस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे येथील मुख्य मार्गावरील प्रवास धोकादायक आणि तितकाच कोंडीचा उरत असताना ढोकाळी, कोलशेत, आझादनगर भागांत सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि ब्रह्मांड, बाळकूम, कासारवडवली येथील अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण यामुळे येथील अंतर्गत रस्तेही प्रवासासाठी नकोसे होऊ लागले आहेत. नवीन ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांत गगनचुंबी इमारती आणि मोठ्या नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मुंबई तसेच उपनगरात कामानिमित्त जाणारे लाखो रहिवासी येथे वास्तव्यास आले असून यामुळे या मार्गावरील वाहनसंख्या काही पटींनी वाढली आहे.

बेस्टच्या मदतीस आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल कायम

सांगली व सोलापूर विभागातील १८१ कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या मदतीला आलेल्या एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी कर्मचाऱ्यांची निवास व जेवणाच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि करोनापासून बचावासाठी एसटीकडून मिळणाऱ्या आरोग्य साधनांच्या कमतरतेमुळे मोठी गैरसोय होत आहे. सांगली व सोलापूर विभागातून मुंबईत आलेल्या १८१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल नसल्याने बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना प्रचंड गर्दी होऊ लागली आणि बेस्टच्या बस अपुऱ्या पडल्याने एसटी महामंडळाच्या बस भाडेतत्त्वावर घेऊन या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय मुंबई पालिका, बेस्टने घेतला. त्यानुसार एक हजार बस अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, बीड, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी विभागांतून मागवण्यात आल्या आहेत. तर याच विभागातून चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारीही दाखल होतात. कामाचे १० ते १५ दिवस भरल्यानंतर येथील कर्मचारी आपल्या विभागात जातात आणि त्याऐवजी तेवढ्याच संख्येने बदली कर्मचारी येतात.

या कर्मचाऱ्यांच्या निवास व जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी महामंडळाने खासगी पुरवठादारावर (पेटक) केली आहे. याशिवाय उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटायझर, मार्स्क, सोपवली आहे. मात्र ही व्यवस्था नीट नसल्याने गैरसोय होत असून रस्त्यावरच रात्र काढावी लागते. मालाडमधील हॉटेल रॉयल पाम येथे झाल्याचे इंटकचे सचिवटिपण राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना रिविचारी घडली.

एमपावर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल१९०१एमएच१९८१पीएलसी०२३९३१
 नोंदणी: कार्यालय: २५/२५, ए. २ रा मजला, ३२७, नवाब विल्डींग, डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१
 दूरध्वनी: ०२२-२२०४५०५५, २२०४५०५४, दूरध्वनी: ९१०२०३१३१३
 ई-मेल: info@empowerindia.in
 संकेतस्थळ: www.empowerindia.in
 सूचना
 सूचना व्हादारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्थ वर्षासाठी कंपनीच्या अखेरवर्षातील वित्तीय निष्कर्ष आणि अन्य बाबी आणि अधिकाऱ्यांच्या परवानगीने अन्य कोणताही वित्तीय विचारत घेण्यासाठी आणि संमत करण्यासाठी बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
 एमपावर इंडिया लिमिटेड करीता सही/- राज गोपालन अध्यक्ष संचालक आणि मान्यता अधिकारी दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२० डीआयएन: ०००६२९६ टिकाण: मुंबई

अव्हांस टेक्नोलॉजिज लिमिटेड

सीआयएन: एल१९०१एमएच१९८१पीएलसी०३५२१०
 नोंदणी: कार्यालय: कार्यालय क्र.७, ५ वा मजला, क्लॉक टॉवर, ए.ए. रोड, विल्डींग, ११ वी फ्लोरी तालव्य २५, मुंबई - ४००००२, दूरध्वनी: ११९१८०५५३०२५९, ई-मेल: info@avance.in
 avancetechnologiesltd@gmail.com
 संकेतस्थळ: www.avance.in
 सूचना
 सूचना व्हादारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्थ वर्षासाठी कंपनीच्या अखेरवर्षातील वित्तीय निष्कर्ष आणि अन्य बाबी आणि अधिकाऱ्यांच्या परवानगीने अन्य कोणताही वित्तीय विचारत घेण्यासाठी आणि संमत करण्यासाठी बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
 उपरोक्त सूचना कंपनीच्या www.avance.in व्हा संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्चेंज च्या मजगजेच www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
 अव्हांस टेक्नोलॉजिज लिमिटेड, करीता सही/- श्रीकृष्णामाडिपट्टी व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०२/११/२०२० डीआयएन: ०२०३३८४ टिकाण: मुंबई

कुर्ला आगारात आंदोलन

बेस्टच्या मदतीला मुंबईवाहेरून आलेल्या एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी कुर्ला आगारात आंदोलन केले. निकट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार करून गाडी चालवण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ बेस्टच्या मदतीला जाणाऱ्या एसटी निघू शकल्या नाहीत. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली. ही समस्या सोडवण्याचे आश्वासन एसटी आगा प्रमुखांकडून दिल्यानंतर एसटीची सेवा पूर्ववत झाल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.मालाड येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिविचारी रात्रीच्या जेवणामध्ये अळ्या असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांना तातडीने दुसरे जेवण पुरवले. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित जेवण पुरवणाऱ्या कंपनीला दिल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून, कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

— अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

परराज्यांतील प्रवाशांच्या अॅप्टीजेन टेस्ट

तीन महिन्यांत ६० हजार टेस्ट

ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याने हळूहळू शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या अॅप्टीजेन टेस्ट ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर ऑगस्ट महिन्यापासून करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांत ६० हजार प्रवाशांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ९४१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या प्रवाशांवर तात्काळ उपचार केल्याने धोका टाळण्यास मदत झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड

(पूर्वीसंचिका इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात)
 सीआयएन क्र.: एल१९०१एमएच१९८१पीएलसी०८८११
 नोंदणी कार्यालय: ५०१, ५ वा मजला, स्वीडिजेट विधानसभेउपखर्ब, अशोकनगरवाडी रोड, कॅम्पवेली (पूर्व), मुंबई - ४०० १०१, दूरध्वनी: ९१३३३२२२३०२, ई-मेल: aloratrading@kcdindustries.com
 संकेतस्थळ: www.kcdindustries.com
 सूचना
 सूचना व्हादारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि अर्थ वर्षासाठी कंपनीच्या अखेरवर्षातील वित्तीय निष्कर्ष आणि अन्य बाबी आणि अधिकाऱ्यांच्या परवानगीने अन्य कोणताही वित्तीय विचारत घेण्यासाठी आणि संमत करण्यासाठी बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
 उपरोक्त सूचना कंपनीच्या www.kcdindustries.com व्हा संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्चेंज च्या मजगजेच www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
 केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, करीता सही/- कल्पिता अय्यर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०२/११/२०२०

मेट्रो कारशेडवर्षण केंद्र-राज्य संघर्ष

कांजूरच्या जमिनीवर केंद्राचा दावा; निर्णय रद्द करण्याची राज्याला सूचना

मुंबई : आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गाच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

कुलाबा- वांद्रे-सिद्ध मेट्रो-३चे आरेतील कारशेड रद्द करित ही जागा राखीव वन म्हणून जाहीर करण्याबरोबरच मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात जाहीर केला होता. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच आरेतील कारशेडला विरोध होता. पण, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन फडणवीस सरकारने हा प्रकल्प रेटला, असा आरोप करित ठाकरे यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याची घोषणा केली होती.

कांजूरमार्ग येथील ही जमीन मेट्रो कारशेडसाठी मोफत उपलब्ध झाली असून, मेट्रो



-३ आणि लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग मेट्रो- ६ या दोन ठिकाणी एकत्रिकरण करण्यात आल्याने जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी कांजूरमार्गाची जमीन 'एमएमआरडीए'कडे हस्तांतरित केल्यानंतर तेथे कारशेड उभारणीचे कामही सुरू करण्यात आले. मात्र, या कांजूरमार्ग कारशेडची जागा मिठागराची असल्याचे सांगत केंद्राने या जागेवर दावा करित कारशेडला विरोध केला. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र

पाठवून कारशेडच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठीच केंद्रातील भाजपने ही खेळी केल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे. या संदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पत्रात काय?

केंद्र सरकारने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. 'कांजूरमार्गची जागा मिठागराची असून, त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. 'एमएमआरडीए'ने यापूर्वीही या जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठविला होता, मात्र तो फे टाळण्यात आला होता', याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. आता या जागेवर परस्पर कारशेड उभारले जात असून, ते चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. याबाबत तातडीने हस्तक्षेप करित 'एमएमआरडीए'ने सुरू केलेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा 'एमएमआरडीए'ला हस्तांतरित करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकार्यांना सांगावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

ठाणे ग्रामीणमधील १९ लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण

पाच हजार संशयित आढळल्याने उपचार सुरू

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून ६३८ पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १९ लाख ९२ हजार ६५३ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये करोना, सारी आणि इन्फ्ल्युएन्झा यांसारख्या आजारांची लक्षणे असलेले ५ हजार ६९० संशयित आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागात दररोज आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या पाच ग्रामीण तालुक्यांमध्येही करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पाहायला मिळत होते. जून, जुलै, ऑगस्ट



आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये ग्रामीण भागात दररोज १५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारतर्फे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेतर्फेही या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ६३८ पथके तयार केली.

ग्रामीण भागात करोना आढळल्याने

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सात महिन्यांपासून एकूण १६ हजार ८७८ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. मात्र जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण भागासाठी आरोग्यव्यवस्था उभारण्यामुळे आतापर्यंत १४ हजार ६६९ नागरिक करोनामुक्त झाले आहेत, तर सध्या केवळ १

हजार ६७९ नागरिक विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. १५ दिवसांपूर्वी १५० हून अधिक रुग्ण आढळणाऱ्या ग्रामीणमध्ये सध्या दररोज ७० हूनही कमी रुग्ण आढळून येत आहेत.

Mystic Electronics Limited
 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058
 CIN: L72300MH2011PLC221448
 Tel.: 26778155/2670471 Fax: 26781187
 Email: mystic.electronics@gmail.com
 Website: www.mystic-electronics.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Board Meeting of **Mis. Mystic Electronics Limited** is scheduled to be held on **10th November, 2020 i.e. Tuesday** at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058 to consider, approve and take on record the Un-audited financial results for the quarter & half year ended **30th September, 2020** and any other matter with the permission of the Chair.

The said Notice is also available on the website of the Company at www.mystic-electronics.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For **Mystic Electronics Limited** Sd/-
Mohit Khadaria
 Managing Director
 DIN: 05142395

Date: 03.11.2020
 Place: Mumbai

BINAYAK TEX PROCESSORS LIMITED
 CIN - L17110MH1988PLC030245
 Regd. Off: 384 M 5TH FLOOR, KALBADEVI ROAD, DHABOLKARWADI, MUMBAI- 400002
 Email id - btpi.investors@gmail.com
 Phone no - 022-22068462

NOTICE
 Pursuant to regulation 29 of the SEBI (Listing Regulation) (LODR), notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020 at 3.00 P.M. at the registered office of the Company inter-alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company along with Limited Review Report for the Quarter and half year ended 30th September, 2020 and other business.

For **BINAYAK TEX PROCESSORS LIMITED** Sd/-
(Mr. Pradipkumar Pachheriwala)
 Managing Director
 DIN - 00767879

Date: 03.11.2020
 Place: Mumbai

MUKTA AGRICULTURE LIMITED
 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058
 CIN: L01403MH2011PLC221387
 Tel.: 26778155/26790471 Fax: 26781187
 Email: mukta.agriculture@gmail.com
 Website: www.mukta-agriculture.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Board Meeting of **Mis. Mukta Agriculture Limited** is scheduled to be held on **10th November, 2020 i.e. Tuesday** at 401/A, Pearl Arcade, Opp. P.K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai-400058 to consider, approve and take on record the Un-audited financial results for the quarter & half year ended **30th September, 2020** and any other matter with the permission of the Chair.

The said Notice is also available on the website of the Company at www.mukta-agriculture.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For **Mukta Agriculture Limited** Sd/-
Mohit Khadaria
 Managing Director
 DIN: 05142395

Date: 03.11.2020
 Place: Mumbai

MERCURY TRADE LINKS LIMITED
 CIN: L26930MH1985PLC037213
 Registered Office: S-102 B, 2nd Floor, Vikas Centre, S.V. Road, Santacruz (West), Mumbai - 400054

NOTICE
 In Compliance with Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday the 11th day of November, 2020** at **2.00 P.M.** at Registered Office of the Company, Mumbai inter-alia to approve and take on record the un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended **30th September, 2020**

This information is also available on the website of the Company at www.mercurytradelinks.com and also on the stock exchange websites at www.bseindia.com where shares of the Company are listed.

For **Mercury Trade Links Limited** Sd/-
PRADIPKUMAR PACHHERIWALA
 CS & COMPLIANCE OFFICER

Place: Mumbai
 Date: 3rd November, 2020

INLAND PRINTERS LIMITED
 Reg. Off.: 800, Sangita Ellipse, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai-400057
 CIN: L19999MH1978PLC020739
 Website: www.inlandprinters.in

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, 12th November, 2020** inter-alia to consider and approve Un-audited Financial Results for the Quarter ended **30th September, 2020**.

The information contained in this notice is also available on the company's website www.inlandprinters.in as also on the website of BSE Ltd www.bseindia.com.

For **Inland Printers Limited** Sd/-
Bhavesh Patel
 Director

Date: 03.11.2020
 Place: Mumbai

SPACEAGE PRODUCTS LIMITED
 CIN: L34300MH1980PLC273131
 B-702, Neelkanti Business Park, Near Vidyanagar Bus Depot, Vidyanagar (West) Mumbai City, Maharashtra-400086
 Website: www.spaceageproducts.co.in, Email id: roc-spaceage@gmail.com

Notice
 Pursuant to Regulation 29 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that meeting of the board of directors of the company will be held on **Wednesday, 11th November 2020**, inter alia to consider and approve the Unaudited Standalone Financial Results of the company for the Quarter and Half Year ended **30th September 2020**.

The Intimation is also available on the website of the company (www.spaceageproducts.co.in) and on the website of the Stock Exchange (<https://www.bseindia.com>)

For and on behalf of Spaceage Products Limited Sd/-
Bhavesh Prabhudas Vora
 Managing Director
 DIN: 06814823

Place: Mumbai
 Date: 03.11.2020

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED
 Regt. Off.: 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063
 Tel. No.: 022 42702525 Email: info@shreepushkar.com
 CIN: L24100MH1993PLC071376

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Reg.47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, 10th November, 2020** at **5.00 p.m.** at the Registered office of the Company, inter alia to consider, review and approve Standalone and Consolidated Un-audited Financial Result for the quarter and half year ended **30th September, 2020** and any other matters with the permission of Chairman, if any.

This information will be also available on Company's website at www.shreepushkar.com and also on stock exchange website www.nseindia.com and www.bseindia.com

For **Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited** Sd/-
Punit Makharja
 Chairman and Managing Director

Date: 3rd November, 2020
 Place: Mumbai

RICHIRICH INVENTURES LIMITED
 CIN-L65990MH1986PLC039163

Regd Off : A-1 Emperor Court, Ground Floor, Yashwant Nagar, Vakola, Mumbai, Maharashtra, 400055
 Tel : (9122) 79664656 email richirago@yahoo.co.in website: www.richirichinventures.com

STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER - 2020
 (Rs. In Lakhs except as stated)

| Sr. No. | Particulars | Quarter Ended (Un-Audited) | | Half Year Ended (Un-Audited) | | Year Ended (Audited) |
|---------|--|----------------------------|------------|------------------------------|------------|----------------------|
| | | 30/09/2020 | 30/06/2020 | 30/09/2019 | 30/09/2020 | |
| 1 | Total Income from Operations | 2.862 | 3.311 | 3.835 | 6.172 | 7.580 |
| 2 | Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | (1.155) | 0.450 | (1.849) | (0.706) | (4.613) |
| 3 | Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | (1.155) | 0.450 | (1.849) | (0.706) | (4.613) |
| 4 | Total Comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) | (1.155) | 0.450 | (1.849) | (0.706) | (4.613) |
| 5 | Paid up Equity Share Capital, Equity Share of Rs. 5/- Each | 240.000 | 240.000 | 240.000 | 240.000 | 240.000 |
| 6 | Earnings per Share (Face Value Rs. 5) (Not Annualised) | (0.024) | 0.009 | (0.039) | 0.015 | (0.096) |
| | (a) Basic | (0.024) | 0.009 | (0.039) | 0.015 | (0.096) |
| | (b) Diluted | | | | | |

Notes:
 1. The above Un-audited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on November 03, 2020.
 2. The above results have been limited reviewed by the Statutory auditors and have issued unqualified report.
 3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS)

Place : Mumbai
 Date : 03-11-2020

Sd/-
Reni Jain
 Director
 DIN-00094290

Head Office: Star House, Plot: C-5, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Ph: 022 6668 4413/36, e-mail: headoffice.security@bankofindia.co.in

TENDER NOTICE
Bank of India invites tender from vendors/contractors/firms/Agencies for 'Non-Comprehensive AMC for IBMS and Surveillance System' installed at Star House-1, BKC, Mumbai. Last date for submission of Tender is 23.11.2020 up to 03:00 PM. For details visit our website www.bankofindia.co.in (Assistant General Manager)

ADVANI HOTELS & RESORTS (INDIA) LIMITED
(CIN: L99999MH1987PLC042891)
REGD. OFFICE: 18A & 18B, Jolly Maker Chambers - II, Nariman Point, Mumbai 400021.
Tel. No.: 022 22850101 Fax No.: 022 2204 0744
Email: cs.ho@advanihotels.com, Website: www.caravelabeachresortgoa.com

NOTICE
NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 next meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 10, 2020 to *inter alia* consider and approve the Un-Audited Financial Results for the 2nd Quarter/half year ended September 30, 2020.

The financial results will be available on the company's website at www.caravelabeachresortgoa.com and also on the website of the stock exchanges viz BSE Limited - www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com

Notice is also hereby given that as per the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the "Trading Window" for dealing in the securities of the Company is closed for all the Directors and designated employees of the Company from October 1, 2020 and shall be re-opened 48 hours after the unpublished price sensitive information i.e. Un-Audited Financial Results for the second quarter/Half year ended September 30, 2020 are made public.

For Advani Hotels & Resorts (India) Limited
Sd/-
Nilesh Jain
Company Secretary
Place: Mumbai
Date: November 3, 2020

Before the Central Government Registrar of Companies, Maharashtra In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009

In the matter of the Limited Liability Partnership Act, 2008, Section 13 (3) AND in the matter of BAMBOOMARKS PRODUCTS LLP having its registered office at Flat No. 501, Floor No. 5, Wing B Sonam Samruddhi Chs Ltd, Golden Nest Phase 1, Mira Bhandarner Golden Nest, Mira Road (E), Thane, Maharashtra - 401107, India Petitioner Notice is hereby given to the General Public that the LLP proposes to make a petition to Registrar of Companies, Maharashtra under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of "Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Maharashtra, within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the petitioner LLP at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of BAMBOOMARKS PRODUCTS LLP
Sd/-
NAME ABHISHEK KUMAR (Designated Partner)
ADDRESS: G-32 C, Vikas Marg, Near Wallia Nursing Home, Delhi-110092
Date: 04th November, 2020
Place: Mumbai

FBL
Fermenta Biotech Limited (Formerly known as DIL Limited)
Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485
Regd. Office: A-1501, Thane One, 'DIL' Complex, Ghodunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.
Tel: +91-22-6798 0800 / 888
Fax: +91-22-6798 0899
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com

NOTICE
Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, November 9, 2020, *inter-alia*, to consider and approve Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

The above information is also available on the Company's website (www.fermentabiotech.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).

For Fermenta Biotech Limited (Formerly known as DIL Limited)
Sd/-
SRIKANT N SHARMA
Vice President (Legal) & Company Secretary
Dated: November 4, 2020
Place: Thane

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED
Regd. Office: A/8, M.I.D.C. Industrial Area, Mahad, Dist. Raigad (Maharashtra)
CIN: L99999MH1987PLC04942,
Tel No. 02145-233492,
E-mail: info@shreeharicheicals.in
Website: www.shreeharicheicals.in

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 at 2.00 p.m. to *inter alia* approve the Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at www.shreeharicheicals.in and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For and on behalf of the Board For SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD.
Sd/-
B.C. Agrawal
Chairman & Executive Director
Place: Mumbai DIN: 00121080
Dated: 03.11.2020

TENDERS & NOTICES

HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED
CIN: L15200KA1999PLC023499
Registered Off: HCG Towers, # 8, P. Kalingsa Rao Road, Sampangi Rama Nagar, Bangalore - 560027
Corporate Off: Tower Black, Unity Building Complex, No. 3, Mission Road, Bangalore - 560027 | Phone: +91 - 88 - 4668 7780, e-mail: investors@hcgel.com, Website: www.hcgel.com

NOTICE
In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Healthcare Global Enterprises Limited ("the Company") will be held on Thursday, November 12, 2020 *inter-alia* to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (both Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended on September 30, 2020 ("Unaudited Financial Results")

This information is also available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company (www.hcgel.com).

Place: Bengaluru
Date: 03 November 2020

For Healthcare Global Enterprises Limited
Sd/-
Suru Manuvel
Company Secretary & Compliance Officer

Central Coalfields Limited
A Miniratna Company
(A Subsidiary of Coal India Limited)

NOTICE
"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on websites of Coal India Ltd. www.coalindia.in/respective Subsidiary Company (CCL, www.centralcoalfields.in), CIL e-procurement portal <https://coalindiatenders.nic.in> and Central Public Procurement Portal <https://eprocure.gov.in> in addition, procurement is also done through GeM portal <https://gem.gov.in/>"

NAGA DHUNSERI GROUP LTD.
Regd. Office: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA-700020
CIN: LD1132WB1918PLC003029,
Ph. No. +91 33 2280 1950 (5 Lines),
E-mail: mail@nagadhunserigroup.com,
Website: www.nagadhunserigroup.com

NOTICE
Notice is hereby given that Pursuant to Regulation 29(2) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 3rd Meeting of the Board of Directors of the Company for the Financial Year 2020-21 is proposed to be convened on Friday, 13th November, 2020, *inter-alia*, to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, as per the Company's Code of Conduct framed pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company was closed for all Designated Person of the Company and their immediate relatives with effect from 1st October, 2020 and shall continue to remain close till the end of 48 hours after the declaration of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

The said notice is available on the website of the Company at www.nagadhunserigroup.com
By Order of the Board
For Naga Dhunseri Group Limited
Sd/-
Chitra Thakwani
Company Secretary
& Compliance Officer
Place: Kolkata
Date: 4th November, 2020 ACS 54009

DHUNSERI INVESTMENTS LIMITED
Regd. Office: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA-700020
CIN: L15491WB1997PLC082808,
Ph. No. +91 33 2280 1950 (5 Lines),
E-mail: mail@dhunseriinvestments.com,
Website: www.dhunseriinvestments.com

NOTICE
Notice is hereby given that Pursuant to Regulation 29(2) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 98th Meeting of the Board of Directors of the Company is proposed to be convened on Thursday, 12th November, 2020, *inter-alia*, to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, as per the Company's Code of Conduct framed pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company was closed for all Designated Person of the Company and their immediate relatives with effect from 01st October, 2020 and shall continue to remain close till the end of 48 hours after the declaration of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

The said notice is available on the website of the Company at www.dhunseriinvestments.com
By Order of the Board
For Dhunseri Investments Limited
Sd/-
Priya Agarwal
Company Secretary
& Compliance Officer
Place: Kolkata
Date: 04th November, 2020 ACS 38800

SUDAL INDUSTRIES LIMITED
CIN: L21541MH1979PLC021541
Regd. Office: A-5, M.I.D.C. Ambad Industrial Estate, Mumbai-Nashik Highway, Nashik - 422010.
Tel No.: 022-6636200, Fax No.: 022-22022893
Website: www.sudal.co.in Email id: mvashar@sudal.co.in

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday 11th November 2020, *inter alia*, to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the half year ended 30th September, 2020.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the forty-eight hours after the conclusion of Board Meeting convened for considering and approving Un-audited Financial results for the quarter ended 30th September, 2020

The details are also made available on the website of the Company i.e. www.sudal.co.in and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com.

For Sudal Industries Limited
Sd/-
Mukesh Ashar
Whole-time Director & CFO
Place: Mumbai
Date: 03rd November, 2020
DIN: 06929024

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO 987 OF 2020
CONNECTED WITH
COMPANY SCHEME APPLICATION NO 1653 OF 2018
In the matter of the Companies Act, 2013
AND
In the matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013
AND
In the matter of Scheme of Amalgamation of Samrut Trading Private Limited ('STPL' or the 'Transferor Company') with EsselWorld Leisure Private Limited ('ELPL' or the 'Transferee Company') and their respective shareholders ('the Scheme')**

Samrut Trading Private Limited
a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its Registered Office at 14th Floor, Times Tower Building, Kamala City, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.
CIN: U51909MH2018PTC305447
First Petitioner Company

EsselWorld Leisure Private Limited
a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its Registered Office at 14th Floor, Times Tower Building, Kamala City, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.
CIN: U74900MH2015PTC268014
Second Petitioner Company

Status of Approval of Company Petition
A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Samrut Trading Private Limited with EsselWorld Leisure Private Limited and their respective shareholders was presented before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ('Hon'ble NCLT') by the First Petitioner Company and the Second Petitioner Company on 20 August, 2020.
Vide an Order delivered by the Hon'ble NCLT on 5 October, 2020, the said Petition was made absolute in terms of its prayer and the Appointed Date was fixed as 1 August 2018. The certified copy of the said Order of the Hon'ble NCLT issued on 8 October, 2020, has been filed by the First Petitioner Company and Second Petitioner Company with the Registrar of Companies, Mumbai on 19 October, 2020, making the Scheme effective. This advertisement has been made by the First Petitioner Company and Second Petitioner Company as directed by the Hon'ble NCLT in the Order delivered on 5 October, 2020.

Dated this 4 November, 2020
Place: Mumbai
Hemant Sethi & Co
Sd/- 1602, Nav Parmanu, Behind Amar Cinema
Chembur, Mumbai - 400071, Maharashtra, India

BRIGADE PROPERTIES PRIVATE LIMITED
Corporate Identity Number (CIN): U70200KA2007PTC042824
Regd. Office: 29th Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus
26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajajinagar, Bengaluru 560 055.
Ph: +91-80-4137 9200, 2221 7017-18.
Email: investors@brigadegroup.com Website: www.brigadecosmopolis.com

Statement of Unaudited Financial results for the half-year ended September 30, 2020

| Sl. No | Particulars | Current 6 months ended 30/09/2020 [Unaudited] | Corresponding 6 months ended in the previous year 30/09/2019 (Refer note 6) [Unaudited] | Year to Date figures for current period ended 30/09/2020 [Unaudited] | Previous year ended 31/03/2020 [Audited] |
|---------------------------|---|---|---|--|--|
| 1 | Income | | | | |
| | Revenue from operations | 4,458 | 5,067 | 4,458 | 8,958 |
| | Other income | 94 | 119 | 94 | 163 |
| | Total Income | 4,552 | 5,186 | 4,552 | 9,121 |
| 2 | Expenses | | | | |
| | Sub-contractor cost | 700 | 910 | 700 | 2,237 |
| | Cost of project materials consumed | 248 | - | 248 | 57 |
| | (Increase)/decrease in inventories of work-in-progress | (892) | 2,135 | (892) | 1,494 |
| | Employee benefits expense | 25 | 32 | 25 | 59 |
| | Depreciation and amortization expense | 2,779 | 926 | 2,779 | 3,261 |
| | Finance costs | 2,677 | 2,462 | 2,677 | 4,673 |
| | Other expenses | 479 | 352 | 479 | 1,240 |
| | Total Expenses | 6,016 | 6,817 | 6,016 | 13,021 |
| 3 | Profit before tax (1-2) | (1,464) | (1,631) | (1,464) | (3,900) |
| 4 | Tax expense | | | | |
| | (i) Current tax | - | - | - | - |
| | (ii) Deferred tax charge/(credit) | (434) | (474) | (434) | (1,177) |
| | Total | (434) | (474) | (434) | (1,177) |
| 5 | Profit for the year (3-4) | (1,030) | (1,157) | (1,030) | (2,723) |
| 6 | Other comprehensive income (net of tax expenses) | - | - | - | - |
| 7 | Total comprehensive income for the period (5+6) | (1,030) | (1,157) | (1,030) | (2,723) |
| 8 | Earnings Per Share (EPS) - (in Rs.) (not annualised, face value Rs. 10) | | | | |
| a) Basic | | | | | |
| | Class A equity shares | - | - | - | - |
| | Class B equity shares | (2.67) | (3.14) | (2.67) | (5.72) |
| | Class C equity shares | (2.72) | (2.91) | (2.72) | (8.55) |
| b) Diluted (refer note 3) | | | | | |
| | Class A equity shares | - | - | - | - |
| | Class B equity shares | (2.67) | (3.14) | (2.67) | (5.72) |
| | Class C equity shares | (2.72) | (2.91) | (2.72) | (8.55) |
| 9 | Paid-up equity share capital (face value per share - Rs. 10) | 3,827 | 3,827 | 3,827 | 3,827 |
| 10 | Paid-up debt capital (refer note 5) | 30,379 | 33,510 | 30,379 | 38,213 |
| 11 | Other Equity | 7,445 | 10,040 | 7,445 | 8,474 |
| 12 | Debt redemption reserve | 1,319 | 1,319 | 1,319 | 1,319 |
| 13 | Debt equity ratio (refer note 4) | 10.26 | 6.15 | 10.26 | 8.28 |
| 14 | Debt service coverage ratio (DSCR) (refer note 4) | 0.05 | 0.34 | 0.05 | 0.17 |
| 15 | Interest service coverage ratio (ISCR) (refer note 4) | 0.45 | 0.34 | 0.45 | 0.17 |

Notes to the financial results for the year ended September 30, 2020

- Brigade Properties Private Limited ('the Company' or 'BPPL') had issued 490 A Series Non-Convertible Debentures ('NCD') of Rs. 10,00,000 each on March 20, 2015, which were listed on BSE Limited ('BSE') on March 30, 2015.
- The above unaudited financial results of the Company for the half-year ended September 30, 2020 have been reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors of the Company held on November 03, 2020. The statutory auditors of the Company have carried out limited review of the above unaudited financial results of the Company for the half-year ended September 30, 2020.
- In accordance with the Indian Accounting Standard (IND AS) - 33 Earnings Per Share, specified under Section 133 of the Companies Act 2013, read with relevant rules issued thereunder, there are certain class of securities which are anti dilutive and hence the impact of those securities has been ignored in the computation of diluted EPS.
- (a) DSCR represents profit/loss from operations before finance cost (net of finance cost inventorised and charged to statement of profit and loss and net of finance cost capitalised), exceptional items and tax expenses/finance cost (gross of finance cost inventorised and charged to statement of profit and loss and net of finance cost capitalised) plus principal repayment of loan funds during the period. (b) ISCR represents profit/loss from operations before finance cost (net of finance cost inventorised and charged to statement of profit and loss and net of finance cost capitalised), exceptional items and tax expenses/finance cost (gross of finance cost inventorised and charged to statement of profit and loss and net of finance cost capitalised). (c) Debt equity ratio represents debt [long-term borrowings, short-term borrowings and current maturity of long-term borrowings and interest accrued (included in other financial liabilities)]/equity [equity share capital+other equity (including retained earnings and debt redemption reserve)].
- Paid up debt capital represents outstanding debt portion of redeemable preference shares and optionally convertible debentures, non convertible debentures and fully convertible debentures issued by the Company and interest outstanding thereon (excluding short term and long term bank borrowings).
- The Scheme of Amalgamation between Brigade Properties Private Limited ('BPPL' or 'the Company') and its wholly-owned subsidiary Brookefields Real Estates and Projects Private Limited ('BREPL'), and their respective shareholders and creditors (hereinafter referred to as "the Scheme") in terms of the provisions of Sections 230 to 233 of the Companies Act, 2013 for amalgamation of BREPL with BPPL was approved by the Regional Director, Ministry of Corporate Affairs and Ministry of Commerce and Industry authorities on October 25, 2019 with appointed date of April 01, 2017. Pursuant to the Scheme, the Company had accounted for the merger during the year ended March 31, 2020, being a business combination involving entities under common control, using the pooling of interests method as prescribed in Ind AS 103 - Business Combinations. In this regard, the Company is in the process of ascertaining the requisite amount of stamp duty payable pursuant to the merger with the relevant regulatory authorities and the same will be accounted by the Company upon finalisation of the assessment and determination of the duty amount thereon by the regulatory authorities. This being a 'Business Combinations' under common control as described in Ind AS 103, the financial information in the financial results in respect of 6 months ended September 30, 2019 is restated as if the business combination had occurred from the beginning of the preceding period.
- The Company's management has considered the possible effects that may result from the COVID-19 pandemic on the carrying value of assets including investment property, capital work in progress, inventories including Transfer of Development Rights ('TDR') and receivables. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the economic conditions because of this pandemic, the Company, as at the date of approval of these financial statements has used internal and external sources of information to assess the expected future performance of the Company. The Company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on the current estimates, the Company expects that the carrying amount of these assets, as reflected in the balance sheet as on September 30, 2020, are fully recoverable. The management has also estimated the future cash flows for the Company with the possible effects that may result from the COVID-19 pandemic and does not foresee any adverse impact on its realising its assets and in meeting its liabilities as and when they fall due. The actual impact of the COVID-19 pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results.

Place: Bengaluru, India
Date: November 3, 2020
For and on behalf of the Board of Directors of Brigade Properties Private Limited
Director